

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या
भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७ अ,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
तारीख: ३० मे, २०१४

वाचा -

शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७ अ, दिनांक :- २६ मे, २०१४.

शुद्धिपत्रक -

उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णय क्र. इमारत २०१४/प्र.क्र. ८/कामगार ७ अ, दिनांक २६ मे, २०१४ अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिनांक ३१/०३/२०१४ पर्यंत नोंदित असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी एक मच्छरदाणी, एक ब्लॅकेट, एक चादर, एक जेवणाचा डबा व एक चटई या पाच गृहपयोगी वस्तुकरीता अर्थसहाय्य म्हणून प्रत्येक कामगाराला रु. ३०००/- याप्रमाणे रक्कम थेट लाभार्थी कामगारांच्या बँकखात्यामध्ये आरटीजीएस/धनादेशाद्वारे जमा करण्यात यावी, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. सदर सूचनेतील " दिनांक ३१/०३/२०१४ " ऐवजी " दिनांक ०१/०५/२०१४ " असे वाचावे

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०५३११२४२०२७९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दि.सो.राजपूत)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रती,

१. कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
२. समितीचे सर्व सदस्य (द्वारा कामगार आयुक्त).
३. कामगार उपायुक्त (इमारत व इतर बांधकाम कामगार विषयाशी संबंधित), मुंबई.
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
७. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१
८. निवडनस्ती (कामगार ७अ).